



**अभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगी कक्ष /नियोजन प्राधिकरण /
पंतप्रधान आवास योजना ,महाडा.**

जा.क्र.अ.मं.व बां.प.कक्ष/PMAY/ 10 /२०२५
दि.०३/०१/२०२५

प्रति,

रे-नगर हौसिंग को.ऑपरेटीव्ह सोसायटी
फेडरेशन लि. ,द. सोलापूर
१७६२,दत्तनगर,सोलापूर- ४१३००५.

- विषय -** प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये AHP (PPP) अंतर्गत प्रस्तावित ग.नं.५७/१/ब(१) पार्ट, मौजे कुंभारी, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर वरील अत्यल्प उत्पन्न गट योजनेकरीता अभिन्यास मंजूरीबाबत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित अभिन्यासास मंजूरीबाबत.
- संदर्भ -** रे नगरहौसिंग को.ऑ.सोसायटीस फेडरेशन लि. ,दक्षिण सोलापूर यांचा क्र.२८६ दि.०२/०५/२०२४ रोजीचा प्रस्ताव.

महोदय,

सदर पत्रान्वये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये AHP (PPP) अंतर्गत प्रस्तावित ग.नं.५७/१/ब(१) पार्ट, मौजे कुंभारी, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर वरील अत्यल्प गट योजनेकरीता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावित अभिन्यासास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

अटी व शर्ती

१. अर्जदार यांनी रेरा अधिनियमातील (Maharashtra Real Estate Regulatory ACT-२०१६) तरतूदींचे पालन करणे बंधनाकारक आहे.
२. प्रस्तावित अभिन्यासात भूखंडाचा वापर अभिन्यासात दर्शवलेल्या वापराप्रमाणे करणे बंधनकारक राहील.
३. नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूरीप्रमाणे वि.नि.नि. मधील तरतूदीनुसार ठेवण्यात यावीत.
४. सदर अभिन्यासास प्रस्तावित पोहोच/ डि पी रस्ता व अंतर्गत रस्ता स्वखर्चाने इमारत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रा पूर्वी संबंधीत विभागाकडून मंजूर करून घेणे व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त



करण्यापूर्वी रस्ता पूर्ण करून घेणे अर्जदारास बंधनकारक राहिल. तसेच संबंधीत विभागाकडून रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास अर्जदाराने /विकासकाने /जमिन मालकाने सदर रस्ता स्वखर्चाने पूर्ण करणे बंधनकारक राहिल.

५. नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. TPS/१८१८/CR-२३६/१८ Sec. ३७(१AA)/UP-१३ नुसार दि.२/१२/२०२० रोजी मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील UDCPR २०२० विनियम १४.४ मधील तरतुदीनुसार व नगरविकास विभागाच्या दि.१६/०६/२०२१ रोजीच्या सुधारीत अधिसूचनेनुसार शेती विभागा (Green zone) करीता एकूण अनुज्ञेय च.क्षे.नि.बाबत परिगणना खालीलप्रमाणे.

अ.क्र.	तपशिल	क्षेत्रफळ
१	७/१२ नुसार भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ	८१००.०० चौ.मी.
२	भूखंडाचे मोजणीनुसार क्षेत्रफळ	८१८०.५८ चौ.मी.
३	अभिन्यासात आकडेमोड करीताग्राह्य धरण्यात आलेले क्षेत्रफळ	८१००.०० चौ.मी.
४	रस्तारुंदीकरणाने बाधित क्षेत्रफळ	५२०.७७ चौ.मी.
५	मालकीत नसलेल क्षेत्रफळ	००.०० चौ.मी.
६	उर्वरीत भूखंड क्षेत्रफळ (३-४-५)	७५७९.२३ चौ.मी.
७	i) १०% प्रमाणे आवश्यक सुविधा भूखंड क्षेत्रफळ	७५७.९२ चौ.मी.
	ii) अभिन्यासात प्रस्तावित सुविधा भूखंड क्षेत्रफळ	९०२.६८ चौ.मी.
८	i) १०% प्रमाणे आवश्यक करमणूकीचे मैदान क्षेत्रफळ	७५७.९२ चौ.मी.
	ii) अभिन्यासात प्रस्तावित करमणूकीचे मैदान क्षेत्रफळ	११९९.३७ चौ.मी.
९	अंतर्गत रस्त्याकरिता क्षेत्रफळ	०.०० चौ.मी.
१०	च.क्षे.नि.करीता ग्राह्य धरण्यात येणारे एकूण क्षेत्रफळ (६-७ii)	६६७६.५५ चौ.मी.
११	अनुज्ञेय च.क्षे.नि.	१.००
१२	PMAY योजनेकरिता अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रफळ (१० x ११)	६६७६.५५ चौ.मी.
१३	UDCPR विनियम ६ (table-६G)(note-i) मधील तरतुदीनुसार अनुज्ञेय अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ (ancillary are FSI) (१२ x ०.६०)	४००५.९३ चौ.मी.
१४	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रफळ (१२+१३)	१०६८२.४८ चौ.मी.

टिप -सदर प्रस्तावात UDCPR विनियम ६.१.१ मधील तरतुदीनुसार अधिमुल्य भरणे आवश्यक राहिल.

६. सदर भूखंडामध्ये १०% करमणूकीच्या मैदानाचे खुले क्षेत्र ११९९.३७ चौ.मी. स्वतंत्र पोहोच मार्गासह अभिन्यासातील रहिवाशांना कायम स्वरुपी खुलेठेवणे बंधनकारक राहिल. तसेच UDCPR विनियम ३.४.२ मध्ये नमुद केल्याप्रमाणे विकासक/जमिन मालकाने शपथपत्र (undertaking) सादर करणे आवश्यक राहिल.
७. तसेच सदर अभिन्यासामध्ये १०% प्रमाणे सुविधा भूखंड क्षेत्र ७५७.९२ चौ.मी. सोडणे आवश्यक असून सदर प्रकल्पात सुविधा भूखंड क्षेत्रफळ ९०२.६८ चौ.मी. प्रस्तावित करण्यात

आले आहे. तसेच सदर भूखंडावरील सुविधा वापर स्थानिक नियोजन प्राधिकरणामार्फत निश्चित करून सदर भूखंडाचा विकासास स्वतंत्र मंजूरी घेणे आवश्यक राहिल.

८. नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. TPS/१८१८/CR-२३६/१८ Sec. ३७(१AA)/UP-१३ नुसार दि. २/१२/२०२० रोजी मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील पायाभूत सुविधांची तरतूद व प्रतिज्ञापत्रातील इतर अटीशर्तीचे पालन अर्जदाराने करणे आवश्यक आहे व ती पुरेशी करण्याबाबत संबंधित अर्जदाराकडून रु. ५००/- चे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. त्यानुसार जमिनधारक/विकासक यांनी सोयीसुविधा विकसित करणे आवश्यक आहे.
९. अभिन्यासातील भूखंडात बांधकाम करताना बांधकाम किंवा विकाससंबंधित नियोजन प्राधिकरण यांचेकडून प्रचलित इमारत उपविधी व विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे संबंधित नियोजन प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे तसेच विहित विकास शुल्क भरणे बंधनकारक राहिल.
१०. सदर अभिन्यासात अस्तित्वातील झाडे असल्यास Local Authority कडून Tree NOC घेणे व त्यातील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच सदर अभिन्यासात रस्त्याच्या दुतर्फी व तटबंदीला लागून व करमणूक मैदान क्षेत्रात जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावे.
११. संदर्भित जागेचे क्षेत्र, स्थान, आकार, वापर वहिवाट, भोगवटादार, भाडेकरू मालकी हक्काबाबत काही तक्रारी असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांचेवर राहिल. तसेच लागतच्या भूखंडधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्याची जबाबदारी अर्जदारावर बंधनकारक राहिल.
१२. विषयांक्ति जमिनीवरील सर्व अंतर्गत रस्ते हे पक्क्या स्वरूपाचे डांबरीकृत करणे व रस्त्याशेजारी विद्युत दिव्यांचे खांब लावणे आवश्यक आहे तसेच रस्त्यालागतची गटारे व इतर गटारे पक्क्या स्वरूपाचे (सिमेंट विटांचे) बांधून पाण्याचा प्रवाह बाधित होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच जमिनीच्या हद्दीवर सिमेंट विटांच्या स्वरूपात संरक्षण भिंत बांधावी व अंतर्गत रस्त्यास विद्युत दिवे लावण्यात यावेत. तसेच विकास आराखड्या अंतर्गतचे रस्ते व सुविधा अभिन्यासात कायम ठेवणे बंधनकारक राहिल.
१३. प्रस्तावासोबत अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे या कार्यालयाने अभिप्राय दिलेले आहेत. अर्जदाराने सदर प्रकरणी प्रस्तावासोबत सादर केलेली कागदपत्रे अथवा माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास तसेच, विधी ग्राह्यता नसलेले कागदपत्रे आढळून आल्यास सदरची शिफारस रद्द समजली जाईल व अर्जदार कायदेशीर कार्यवाहीसाठी पात्र असेल.
१४. विषयांक्ति जागा किंवा तिचा भाग भूसंपादन अधिनियम १८९४ किंवा महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम ३३६६ या खालील भूसंपादनासाठी अधिसूचीत केलेली नाही याबाबतची खात्री महसूल विभागाने तसेच अर्जदार यांनी करणे आवश्यक राहिल.
१५. विषयांक्ति जागेवरील बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवत्ता दर्जा, प्रस्तावित इमारतीचे आर.सी.सी. डिझाईन, अग्निशमन व्यवस्था इत्यादीबाबत जमिन मालक/विकासकर्ता/ वास्तुविशारद/ सल्लागार अभियंता/ स्ट्रक्चरल अभियंता यांची जबाबदारी राहिल.
१६. विषयांक्ति अभिन्यासात जागेवरील बांधकाम करताना आय.एस. १३९२०-३३९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डिझाईन नुसार बांधकाम घटकाचे नियोजन अर्हता प्राप्त नोंदणीकृत

- स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखी खाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जदार / विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहिल.
१७. सदरहू प्रस्तावास मंजूरी देणेपूर्वी नियोजित बांधकामामुळे /विकासनामुळे/ भूखंडावर असलेल्या कोणत्याही वाहिवाटाचे व हक्कांचा भंग होणार नाही याची जबाबदारी अर्जदार/ जमिन मालक यांची राहिल. विषयाधिन जागेच्या हद्दीबाबत काही तक्रारी असल्यास त्याची सर्व जबाबदारी अर्जदारांवर राहिल. तसेच सदर मिळकती बाबत न्यायालयीन प्रकरण असल्यास त्याची जबाबदारी अर्जदाराची राहिल.
१८. अभिन्यासास मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे व सुधारीत अभिन्यास पूनश्च: मंजूर करून घेणे बंधनकारक राहिल.
१९. सदर अभिन्यासातील इमारतींना पुढील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यापूर्वी पर्यावरण मंत्रालयाच्या जारी अधिसूचनेनुसार Environmental Clearance बाबतव अग्निशमन दलाचे (CFO NOC) आवश्यकतेनुसार नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहिल.
२०. सदर अभिन्यासाकरीता प्रस्तावित रस्ता व अंतर्गत रस्ता इमारत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रा पूर्वी संबंधीत विभागाकडून मंजूर करून घेणे व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यापूर्वी रस्ता पूर्ण करून घेणे अर्जदारास बंधनकारक राहिल.
२१. सदर अभिन्यासातील इमारतीच्या बांधकाम नकाशांना मंजूरी पूर्वी कामगार उपकर व Development Charges चा भरणा कार्यकारी अभियंता /बांधकाम परवानग कक्ष/ पी.एम.ए. वाय यांच्या मार्फत करणे अर्जदारास बंधनकारक राहिल.
२२. UDCPR विनियम ३.६ मधील अटी नुसार इलेक्ट्रिक सबस्टेशन करीता जागा ठेवणे आवश्यक आहे.
२३. UDCPR विनियम १३.२ नुसार Installation solar water heating system SWH/RTPV प्रस्तावित करणे आवश्यक राहिल व त्यामधील तरतुदी बंधनकारक राहिल.
२४. UDCPR विनियम १३.३ मधील तरतुदीनुसार Rain water Harvesting system प्रस्तावित करणे आवश्यक राहिल.
२५. UDCPR विनियम १३.४ मधील तरतुदीनुसार १ हेक्टर पेक्षा मोठ्या क्षेत्राचा अभिन्यास प्रस्तावित असल्यास आवश्यक १०% R.G. क्षेत्रा व्यतिरिक्त Gray water treatment and Recycling plant करीता स्वतंत्र भूखंडाची तरतुद करणे आवश्यक राहिल.
२६. UDCPR विनियम १३.४ मधील तरतुदी नुसार Solid waste management ची तरतुद करणे आवश्यक राहिल.
२७. सदर अभिन्यासात प्रस्तावित भूखंडाच्या ७/१२ उतारावर बोजा असल्यास तो पुढील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (Further CC) पूर्वी निरंक करून घेणे आवश्यक राहिल व सदर बाबतीत विकासक/अर्जदाराने प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहिल.
२८. MOEF पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार २००००चौ.मी. बांधकाम क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राकरीता राज्य शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र जारी करणेपूर्वी घेणे आवश्यक आहे.
२९. सदर अभिन्यासात इमारतीची उंची ९.१५ मी. प्रस्तावित असून त्याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण (नागरी विमान सेवा) Civil Aviation यांचे इमारतीच्या उंचीबाबत आवश्यकता असल्यास नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे बांधकाम परवानगी जारी करणेपूर्वी आवश्यक राहिल.

३०. CSMC व SLSMC बैठकीच्या इति वृत्तातील अटी व शर्ती लागू राहतील.
३१. प्रस्तावित भूखंडापैकी काही क्षेत्र रस्ता रुंदीकरणाकरीता आवश्यक असल्यास प्रचलित नियमानुसार सदर क्षेत्र स्थानिक नियोजन प्राधिकरणास हस्तांतरित करणे बंधनकारक राहिल.
३२. सदर भूखंडामधून HTL जात असून आवश्यक असल्यास संबंधित विभागाचा दाखला बांधकाम परवानगीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
३३. अर्जदाराने सादर केलेल्या ७/१२ उता-यानुसार जमिन मालकी अद्याप प्रस्तावधारकाच्या नावे दिसून येत नाही. बांधकाम परवानगी वेळी विकासक व जमिन मालक यांचे मधील Registered विकास करारनामा सादर करणे विकासकास बंधनकारक राहिल. तसेच अर्जदाराने सादर केलेल्या हमीपत्रानुसार जमिन मालकीबाबत कोणताही वाद उद्भवणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी विकासकाची राहिल. म्हाडा सदर बाबीमध्ये जबाबदार राहणार नाही.
३४. सदर रेखांकनाचा आदेश उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेला आहे. त्या कागद पत्रांतील कोणतीही माहिती खोटी अथवादिशा भूल करणारी असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच भूखंडाबाबत न्यायालयीन प्रकरण असल्यास सदर आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचे /रद्द करण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरण/ (PMAY) म्हाडाला राहतील.
३५. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. १४/०३/२०१६ अधिसूचनेतील व शासन निर्णय क्र. टिपीएस/१८२२/१८१८/ प्र.क्र. १७९/२०२३ न.वि. १३ दि. २५/०८/२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक राहिल.
३६. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या पत्र क्र. CAP/२०२३/CR१७०TC२ दि. २७/१०/२०२३ मधील दिशानिर्देश / मार्गदर्शन तत्वानुसार बांधकाम करणे आवश्यक राहिल.

आपला विश्वासू



(रुपेश तोंटेवार)

कार्यकारी अभियंता

अभिन्यास व बांधकाम परवानगी कक्ष

पीएमएवाय कक्ष /प्रा.

प्रत - अभिन्यासाच्या प्रतीसह पुढील कार्यवाहीस्तव सादर.

१) कार्यकारी अभियंता, अभिन्यास व बांधकाम परवानगी कक्ष/ पीएमएवाय कक्ष /प्रा.

२) कार्यकारी अभियंता, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

३) आर्कि. पराग राणे, एनकेस्टड स्टूडिओ, १६०१, आमंड, महावीर कल्परुक्ष, घोडबंदर रोड, बिग मॉलच्या मागे, कासारवाडवली, ठाणे (प.), मुंबई - ४००६१५.

प्रत - माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

२) सहाय्यक संचालक, नगर रचनाकार, सोलापूर

३) ICT Cell MHADA यांना माहितीस्तव व देवसाईटवर अपलोड करण्याकरीता.

